

विषय :- विद्यापीठ खेळाडूंना २ वेळचे जेवण व नास्ता पुरवठा करणेबाबत..

महोदय,

क्रीडा महोत्सव ८ ते १० जानेवारी व १६ ते १८जानेवारी-२०२४ या स्पर्धापूर्व सराव शिबीराकरीता अंदाजित ८० ते ९० खेळाडू /व्यक्तींकरीता २ वेळचे जेवण व नास्ता चहा अनुक्रमे तीन तीन दिवसांकरीता पुरविण्यासाठी निविदा मागविण्यात येत आहे. आपण सोबत दिलेल्या मेनू प्रमाणे जेवण व नास्ता पुरवठा करण्यास इच्छुक असल्यास आपले दरपत्रक दि.०२/०१/२०२४ पर्यंत किंवा त्या पुर्वी कार्यलयीन वेळेत (कोटेशन) बंद पाकिटात विद्यापीठात द्यावेत. (विद्यापीठ क्रीडा संकुलातील क्रीडा विभागात)

अ. क्र.	क्रीडा महोत्सव स्पर्धा पुरव सराव शिबीर	मेनू	दर प्रती खेळाडू प्रती दिवस
१	क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी उमविच्या विविध संघांचे सराव शिबीर ८ ते १० जानेवारी -२०२४	दि. ८ जानेवारी दु. चहा रात्रीचे भोजन कढी, खिचडी दि. ९ जानेवारी, सकाळी चहा नाष्टा(उपमा) दु.जेवण छोले,पातळ भाजी, चपाती लोणचे, वरणभात, पापड, सलाद, दुपार चहा, रात्री भरीत भाकरी/चपाती कांदा निंबू दि.१० जानेवारी स. नाष्टा पोहे दु.मटकी, पातळ भाजी, वरणभात चपाती ,लोणचे, सलाद, रात्री शेवभाजी, भाकरी/चपाती कांदा निंबू प्रत्येकी, नास्ता, दोन वेळचा चहा, दोन वेळचे फुल जेवण.	
२	क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी उमविच्या विविध संघांचे सराव शिबीर १६ ते १८ जानेवारी-२०२४	दि. १६जानेवारी दु. चहा रात्रीचे भोजन कढी, खिचडी. दि. १७ जानेवारी, सकाळी चहा नाष्टा(उपमा) दु.जेवण छोले,पातळ भाजी, चपाती लोणचे, वरणभात, पापड, सलाद, दुपार चहा, रात्री भरीत भाकरी/चपाती कांदा निंबू. दि.१८ जानेवारी स. नाष्टा पोहे दु.मटकी, पातळ भाजी, वरणभात चपाती ,लोणचे, सलाद, रात्री शेवभाजी, भाकरी/चपाती कांदा निंबू प्रत्येकी, नास्ता, दोन वेळचा चहा, दोन वेळचे फुल जेवण.	

आपला विश्वासू,



(डॉ. दिनेश पाटील)

क्रीडा संचालक

टिप १) आपण आपले वरील प्रमाणे मेनू असलेले कोटेशन स्वतंत्र लेटरहेड वर द्यावे, याच कागदावर भरून देऊ नये.

२) संख्या आपणास एक दिवस आधी कळविण्यात येईल